

राज्य कामगार विमा योजना, मुंबई
येथील महाराष्ट्र वैद्यकीय व विमा सेवा
या सेवेतील वैद्यकीय अधिकारी, गट-अ
(जुनी वेतनश्रेणी रू.१५,६००-३९,१००
ग्रेड पे रू.५,४००) (नवीन वेतनश्रेणी
एस-२० रू.५६,१००-१७७,५००) या
संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

सार्वजनिक आरोग्य विभाग

शासन निर्णय क्रमांक: राकावि-२०१७/प्र.क्र.१९६/सेवा-१

गोकुळदास तेजपाल रुग्णालय इमारत संकुल, ८ वा मजला,
लोकमान्य टिळक मार्ग, नवीन मंत्रालय, मुंबई-४०० ००९.

दिनांक :- २२ जुलै, २०२१.

शासन आदेश:-

राज्य कामगार विमा योजना, मुंबई या कार्यालयांतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय व विमा सेवा या सेवेतील वैद्यकीय अधिकारी, गट-ब या संवर्गातून खालील अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय व विमा सेवा या सेवेतील वैद्यकीय अधिकारी, गट-अ (वेतनश्रेणी रुपये १५,६००-३९,१०० ग्रेड पे रू. ५,४००) (नवीन वेतनश्रेणी एस-२० रू.५६,१००-१७७,५००) या संवर्गात पदोन्नतीच्या वाट्यातील पदांवर तात्पुरती पदोन्नती देण्यात येऊन पुढीलप्रमाणे वैद्यकीय अधिकारी, गट-अ या पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्याचे नांव	प्रवर्ग	पदोन्नतीचा प्रवर्ग	सध्याची पदस्थापना	पदोन्नतीनंतरची पदस्थापना
१.	डॉ. सविता अजमिरे	इ.मा.व.	खुला	सेवा दवाखाना बगडगंज, नागपूर	राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, नागपूर
२.	डॉ.एन.जी. टाकरखेडे	इ.मा.व	खुला	सेवा दवाखाना बगडगंज, नागपूर	सेवा दवाखाना पाचपावली, नागपूर
३.	डॉ. एच.डी.कांबळे	अ.जा.	खुला	सेवा दवाखाना न्यु माऊंट रोड, नागपूर	राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, नागपूर

४	डॉ.के.एन.गिरी	वि.जा.अ.	खुला	सेवा दवाखाना क्र.१ बुट्टीबोरी, नागपूर	राज्य कामगार विमा योजना रूग्णालय, मुलुंड
५	डॉ.एस.डी.सहारे (देबाडकर)	अ.जा.	खुला	सेवा दवाखाना, सोमवारीपेठ, नागपूर	सेवा दवाखाना, गांधीनगर, नागपूर
६	डॉ.आर.एस.गोमासे	इ.मा.व.	खुला	सेवा दवाखाना, हिंणघाट, ता.हिंणघाट, जि.वर्धा	राज्य कामगार विमा योजना रूग्णालय, पुणे
७	डॉ.एन.आर. दुधलवार	खुला	खुला	सेवा दवाखाना, हिंणघाट, ता.हिंणघाट, जि.वर्धा	राज्य कामगार विमा योजना रूग्णालय, सोलापूर

पदोन्नतीच्या वाट्यातील पदांवरील पदोन्नती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठतेनुसार रिक्त पदांवर पुढील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे :-

- १) सदर पदोन्नती ही मा.सर्वोच्च न्यायालयातील विशेष अनुमती याचिका २८३०६/२०१७ मधील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
- २) सदर तात्पुरती निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने वरील पदोन्नत अधिकाऱ्यांना नियमितपणाचा, सेवा ज्येष्ठतेचा व अनुषंगिक बाबींसाठी कोणताही हक्क मिळणार नाही.
- ३) सदर तात्पुरती पदोन्नती या अधिकाऱ्यांची कोणतीही विभागीय चौकशी सुरू नाही, या मान्यतेच्या अधीन राहून देण्यात येत आहे.
- ४) सदर तात्पुरती पदोन्नती जे अधिकारी ज्येष्ठ आहेत, परंतु त्यांची प्रकरणे विचारार्थ खुली ठेवण्यात आली आहेत, अशा अधिकाऱ्यांच्या ज्येष्ठतेस बाधा न आणता देण्यात येत आहे.
- ५) सदर तात्पुरती पदोन्नती या अधिकाऱ्यांच्या वयाच्या ५०/५५ व्या वर्षानंतर पुनर्विलोकन करावयाच्या निर्णयाच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

या अधिकाऱ्यांनी या पदोन्नतीचा स्विकार हे आदेश मिळाल्यापासून सात दिवसात करावा, अन्यथा त्यांची पदोन्नती कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्यात येईल. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदोन्नतीच्या ठिकाणी तात्काळ रुजू व्हावे. त्यांनी कोणतीही रजा घेतल्यास ती अनधिकृत अनुपस्थिती समजण्यात येईल व त्यामुळे त्यांच्या सेवेत खंड पडण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांनी त्यांच्या

नियुक्तीच्या आदेशात बदल करून मिळण्यासाठी कोणताही दबाव आणल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.

या अधिकाऱ्यांना त्यांच्या सध्याच्या नियंत्रक अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यमुक्त करावे तसेच त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणच्या नियंत्रक अधिकाऱ्यांनी त्यांना रूजू करून घ्यावी व त्याप्रमाणे कार्यमुक्त/रूजू अहवाल आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई त्यांच्यामार्फत शासनास सादर करावा.

हा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२१०५२५११२५४६६११७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अ.मा.आत्राम)

सहसचिव महाराष्ट्र शासन

प्रत,

१. महालेखापाल, (लेखापरीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)-१, महाराष्ट्र, मुंबई/नागपूर,
२. आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
३. संचालक (प्रशासन / वैद्यकीय), राज्य कामगार विमा योजना, मुंबई.
४. सामान्य प्रशासन विभाग (कार्यासन १६-ब/१२), मंत्रालय, मुंबई.
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
६. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई.
७. जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे/सोलापूर/वर्धा/नागपूर
८. वैद्यकीय अधिक्षक, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, मुलुंड/पुणे/ सोलापूर/ नागपूर.
९. वैद्यकीय प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, नागपूर.
१०. संबंधित वैद्यकीय अधिकारी (आयुक्त, राज्य कामगार विमा योजना, मुंबई यांचे मार्फत).
११. सार्वजनिक आरोग्य विभाग, निवडनस्ती (सेवा-१).